



शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
परिपत्रक

प्रति,
मा. प्राचार्य/संचालक,
सर्व संलग्न महाविद्यालये/ मान्यताप्राप्त संस्था,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

महोदय/महोदया,

दि. २९/०८/२०१९ रोजी सशक्त भारत अभियान (Fit India Movement) राबविण्याबाबत मा. पंतप्रधान यांनी सुचित केले असल्याबाबतचे प्रा. रजनीश जैन, सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे संदर्भ क्र.D.D.No. F.१-५४/२०१९(Website/Fitindia) दि.२३ ऑगस्ट, २०१९ रोजीचे पत्र सोबत जोडले असून सदर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहिचा अहवाल विद्यापीठास दि.२९/०८/२०१९ रोजीच संध्याकाळी ५.०० वाजता affiliation.t2@unishivaji.ac.in या ईमेल आयडीवर तात्काळ सादर करावा.

कळावे,

सोबत - वरील प्रमाणे

आदेशान्वये

(श्री. व्ही.एस. सायम)
उपकुलसचिव
संलग्नता टी-२ विभाग

संदर्भ क्र. संलग्नता टी-२/ ३७६

दिनांक- 26 AUG 2019



ज्ञान-विज्ञान विमुक्तये

प्रो. रजनीश जैन
सचिव
Prof. Rajnish Jain
Secretary



सत्यमेव जयते

विश्वविद्यालय अनुदान आयोग
University Grants Commission
(मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार)
(Ministry of Human Resource Development, Govt. of India)
बहादुरशाह जफर मार्ग, नई दिल्ली-110002
Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002
Ph.: 011-23236288/23239337
Fax: 011-2323 8858
E-mail: secy.ugc@nic.in

D.O.No.F.1-54/2019(Website/FitIndia)

23rd August, 2019

Sub: Participation in 'Fit India Movement'.

Respected Sir/Madam,

The Hon'ble Prime Minister of India would be launching the '**Fit India Movement**' on 29th August, 2019 from Indira Gandhi Indoor Stadium, New Delhi. '**Fit India**' is a movement to take the nation forward on the path of fitness and wellness and it provides a unique and exciting opportunity to work towards a healthier India.

As a part of the movement, Higher Educational Institutions (HEIs), Universities and Affiliated colleges can make well-meaning efforts for the health and well-being of their students, teachers, staff and officials to achieve physical fitness, mental strength and emotional equanimity.

In this regard, you are requested to carry out the following activities to promote the '**Fit India Movement**':

- (i) Make necessary arrangements for live viewing of the programme and encourage students, teachers, staff and officials to assemble on 29th August, 2019 to view the live telecast on Doordarshan of the Launch of the Fit India Movement by Hon'ble Prime Minister and take the Fitness Pledge, which would be administered by the Hon'ble Prime Minister. Every person should attempt to walk 10,000 steps on 29th August and follow it up in his/her daily routine.
- (ii) Short video clips of the activities in campus on 29th August, 2019 may be made.
- (iii) Prepare and implement an Institutional Fitness Plan, incorporating sport/exercise/physical activities for fitness into the daily routine for everybody to adopt and practice.

The Vice Chancellors of Universities and Principals of their affiliated colleges are requested to prepare and publicise their fitness action plan on their Websites and Notice Boards within a month and upload the same on UGC's **Fit India Movement Portal**, which is being developed and its details will be shared soon. Concrete steps may be taken to spread the necessity and culture of physical fitness in the campuses.

The information with regard to the number of students, teachers, staff and officials who have viewed the programme on 29th August, 2019 along with photographs and videos may please be uploaded by universities and colleges on the **University Activity Monitoring Portal of UGC** (<https://ugc.ac.in/uamp/>) latest by **5:00 pm on 29th August, 2019**.

Your cooperation is solicited in making this movement successful.

With kind regards,

Yours sincerely,

(Rajnish Jain)

To,
The Vice Chancellors of all the Universities.